

भविष्य निर्वाह निधी योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या वर्गणीदारांची वेतन देयके "सेवार्थ" प्रणालीत स्वतंत्र गट/संचाद्वारे संस्करीत करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.५६/कोषा प्रशा-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- ९ डिसेंबर, २०२०

प्रस्तावना

सद्यःस्थितीत भविष्य निर्वाह निधी लागू असलेले वर्गणीदार (अधिकारी व कर्मचारी) आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेले वर्गणीदार (अधिकारी व कर्मचारी) यांची वेतन देयके "सेवार्थ" प्रणालीतून एकत्रित संस्करीत करण्यात येतात. तथापि, त्यामुळे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या वर्गणीदारांचे अंशदान तसेच शासन अंशदानाची रक्कम विहित कालावधीत वर्गणीदारांच्या "प्राण" खात्यावर जमा होण्यास अडचणी येत असल्याचे दिसून येते.

२. सबब, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या वर्गणीदारांचे अंशदान तसेच शासन अंशदानाची रक्कम विहित वेळेवर जमा होण्याच्या दृष्टीने, "सेवार्थ" प्रणालीत भविष्य निर्वाह निधी योजनेतील वर्गणीदार आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांतर्गत वर्गणीदार यांच्या वेतन देयकांचे स्वतंत्र गट/संच (Bill Group) बनवून त्यांचे वेतन आहरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्याअनुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालील सूचना देण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक

१) सद्यःस्थितीत "सेवार्थ" प्रणालीमध्ये भविष्य निर्वाह निधी योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच या दोन्हीपैकी कोणतीही योजना अद्यापही लागू नसलेले इतर कर्मचारी यांची वेतन देयके एकत्रितपणे संस्करीत करण्याची सुविधा आहे. यापुढे आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन आहरीत करताना खाली नमूद "अ" ते "क" नुसार वेतन देयकांचे स्वतंत्र संच/गट (Bill Group) तयार करावेत. सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांच्याशी संबंधित देयक संच/गटामध्ये समाविष्ट झाल्याची आहरण व संवितरण अधिकारी यांनी खात्री करावी.

अ) भविष्य निर्वाह निधी लागू असलेले अधिकारी व कर्मचारी,

ब) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेले अधिकारी व कर्मचारी,

क) इतर कर्मचारी ज्यांना उपरोक्त दोन्हीपैकी कोणतीही योजना अद्याप लागू केलेली नाही.

२) उपरोक्त प्रमाणे स्वतंत्र देयक संच/गट "सेवार्थ" मधील "Bill Group Maintenance" या टॅबमधून तयार करावेत व सदर देयक संच/गट यामध्ये संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जोडण्यात यावे.

- ३) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा "प्राण" क्रमांक प्राप्त झाल्यानंतरच त्यांना "NPS देयक संच/गट" यामध्ये समाविष्ट करण्यात यावे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना "प्राण" क्रमांक प्राप्त झाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधून त्वरीत "प्राण" प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करावी.
- ४) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अकार्यरत (Inactive) "प्राण" क्रमांकांची यादी मे.एन.एस.डी.एल. यांचेकडून जिल्हा कोषागार कार्यालयांना दरमहा पाठविली जाते. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी अकार्यरत "प्राण" क्रमांक असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी वरचेवर कोषागार कार्यालयांकडून प्राप्त करून ते "कार्यरत" (active) करून घ्यावेत व तदनंतरच अशा वर्गणीदाराचा वेतन देयकाच्या "NPS संच/गट" यामध्ये समावेश करावा.
- ५) भविष्य निर्वाह निधी योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व गटविमा योजना लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना "स्वतंत्र देयक संच/गट" यामध्ये समाविष्ट करून त्यांचे वेतन देयक "सेवार्थ" प्रणालीतून संस्करित करावेत.
- ६) आहरण व संवितरण अधिकारी यांनी कोषागारात वेतन देयके सादर करताना सदर वेतन देयक भविष्य निर्वाह निधी योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना / इतर कर्मचाऱ्यांचे आहे हे त्या देयकावर स्पष्टपणे नमूद करावे.

२. उपरोक्तप्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वतंत्र देयक संच/गट करण्याची कार्यवाही डिसेंबर, २०२० ते फेब्रुवारी, २०२१ या दरम्यान पूर्ण करावी. माहे मार्च, २०२१ (देय माहे एप्रिल, २०२१) चे उपरोक्तप्रमाणे स्वतंत्र संच/गट यामध्ये वर्गीकृत न केलेली वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय/कोषागार कार्यालयांमध्ये स्विकारण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

३. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२०१२०९१२०५२९४९०५ असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अशोक चौधरी)
कक्ष अधिकारी, वित्त विभाग

प्रत,

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
२. सर्व मा. विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य
३. मा. राज्यपाल यांचे सचिव
४. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव
५. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव

६. सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
७. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
८. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
९. प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
१०. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
११. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
१२. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१४. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई
१५. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर
१६. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१८. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१९. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
२०. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२१. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२२. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२३. सर्व विभागीय आयुक्त
२४. सर्व जिल्हाधिकारी
२५. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२७. संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, कोकणभवन, नवी मुंबई
२८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२९. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर
३०. सहसंचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, कोकण/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर
३१. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३२. निवड नस्ती/कोषा प्रशा-४